

पुलगांव, ता. देवळी, जि. वर्धा येथील अपर  
तहसील कार्यालयातील पदांबाबत.....

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: प्राफेब-२०१८/प्र.क्र.१४८/म-१०**  
पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई  
तारीख: ०९ ऑक्टोबर, २०२४

**वाचा :-**

शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.प्राफेब-२०१८/प्र.क्र.१४८/म-१०, दि.२०.०९.२०१९

**प्रस्तावना:-**

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात पुलगांव येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास संदर्भित दि.२०.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, संदर्भित शासन निर्णयान्वये या कार्यालयाकरीता १ अपर तहसीलदार हे पद नियमित वेतनश्रेणीवर व १ लिपिक-टंकलेखक पद जिल्हाधिकारी यांनी अंतर्गत व्यवस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. या कार्यालयाकरीता मंजूर अपर तहसीलदार पदास उच्चस्तरीय सचिव समितीने दि.२३.०८.२०२१ रोजीच्या बैठकीत १ वर्षाकरीता मुदतवाढ दिलेली होती. सदरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने याप्रकरणी उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०८.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार अपर तहसीलदार हे पद पुनर्जिवित करण्याची तसेच या कार्यालयाकरीता इतर आवश्यक पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०८.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगांव अपर तहसील कार्यालयातील अपर तहसीलदार हे पद पुनर्जिवित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

१. त्याशिवाय पुलगांव, ता.देवळी, जि.वर्धा येथील अपर तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने खालील २ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, तसेच सदर पदे ही सध्याच्या त्या-त्या संवर्गाचा एक भाग राहतील.

अ.क्र.	पदाचे नाव	वेतनश्रेणी (रु.)	मंजूर पदाची संख्या	एकुण
१	नायब तहसीलदार	S-१४-३८,६००-१,२२,८००/-	१	१
२	अव्वल कारकून	S-१२-३२,०००- १,०१,६००/-	१	१
		एकुण	२	२

२. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी सदर कार्यालयातील कार्यभार लक्षात घेऊन अंतर्गत व्यवस्थेद्वारे १ महसूल सहायक उपलब्ध करून द्यावा.

३. उपरोक्त मंजूर पदांकरीता येणारा खर्च "मागणी क्र. सी-१, २०५३ जिल्हा प्रशासन, ०९४ इतर आस्थापना, ०९४ (०१) उप विभागीय आस्थापना, ०९४ (०१) (०५) आयुक्त, नागपूर (२०५३ ०२०६) या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा व तो सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. मंजूर तरतूद अपुरी पडत असल्यास वाढीव तरतूदीची मागणी करावी व ते शक्य नसल्यास पूरक मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

४. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०८.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१८०३१८९६१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल कोठेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (रवका), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

१२. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, पुणे.
१४. जिल्हाधिकारी, वर्धा.
१५. तहसीलदार, देवळी, जिल्हा वर्धा.
१६. अपर तहसीलदार, पुलगांव, ता.देवळी, जि. वर्धा.
१८. जिल्हा कोषागार अधिकारी, वर्धा.
१९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
२०. कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (कार्यासन ई-३/ ई-८/ ई-९/ ई-१०/ ब-१).
२१. वित्त विभाग (का. विसू-१/ अर्थसंकल्प -६/ व्यय-९/ आ.पु.क.), मंत्रालय, मुंबई.
२२. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने.
२३. निवड नस्ती-कार्यासन म-१०.